T+91 22 2414 2776

2102, Floor - 21st, Plot - 62, Kesar Equinox,

F+91 22 2414 4454 Sir Bhalchandra Road, Hindu Colony, Dadar (E), Mumbai - 400014,

E: investorrelations@mepinfra.com

W: www.mepinfra.com

CIN: L45200MH2002PLC136779

MEPIDL/OUT/2025-26/342 15th September, 2025

Listing Department National Stock Exchange of India

Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai -400 051

Fax No. 022-26598120/38

Scrip Symbol: MEP

Corporate Relationship Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Fax No. 022-22723121/3027/2039/2061

Security Code: 539126

Dear Sir/ Madam,

Re: ISIN: INE776I01010

Sub: Publication of Audited Consolidated Financial Results for the 4th Quarter and year

ended 31st March 2024 under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith the copies of the newspaper clippings of the published Audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the 4th quarter and year ended March 31, 2024.

You are requested to take the aforesaid information on record and oblige.

Thanking you.

Yours Faithfully,

For MEP Infrastructure Developers Limited



Nitisha S. Sohoni **Company Secretary and Compliance Officer**

Note: As informed vide our letters dated 2nd April, 2024 and 3rd April, 2024, MEP Infrastructure Developers Limited ("the Company") is under Corporate Insolvency Resolution Process pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and NCLT order dated 28th March, 2024. Mr. Ravindra Kumar Goyal (having registration no. IBBI/IPA-001/IP-P-02019/2020-2021/13098) has been appointed as an Resolution professional of the Company and a moratorium under section 14 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 has come into effect from 28th March, 2024.



Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Public At large is hereby informed that my client has misplaced the following Original Agreement for sale along with original registration receipts in respect of FLAT bearing NO. 203, SECOND FLOOR, ARUNA APARTMENT, VISHAL NAGAR, AMBADI ROAD, VASAI ROAD (W), DIST. PALGHAR 401202 an AGREEMENT FOR SALE Dated 30th NOVEMBER, 1988 vide a DOCUMENT NO VASÁLCH-2906 1988 DATED 30/11/1988 between M/S. VANMALI & CO., and MR. INACINHO PETER FERNANDES, In case the same is found it should be returned to my client or to us forthwith. In case any person has any rights, claims and nterest in respect of transfer aforesaid property, or otherwise, the same should be known in writing tome or to my clien at the address mentioned below with the documentary proof within 14 days rom the date of publication hereof failing which it shall be construed that such claim is waived, abandoned

Date: 14/09/2025 Sd/-Place :Vasai Adv. SHARUKH S. SHAIKH Shop No. 7, Ground floor, Agarwal Peace Heaven, Bhabhola, Vasai Road (W) Tal. Vasai, Dist. Palghar, 401202

PUBLIC NOTICE Public At large is hereby informed tha

my client has misplaced the followin Original Agreement for sale along with original registration receipts in of GAL bearing NO.4, GROUND FLOOR KRISHA INDUSTRIAL ESTATI PREMISES CO-OP.SOC.LTD. VILLAGE WALIV, VASAI ROAD (E) DIST. PALGHAR 401208 an Agreemen for sale Dated 25/08/2015 vide a DOCUMENT NO.VASAI-1-7845-2015 DATED 25/08/2015 between M/S NAVKAR DEVELOPERS and MR VASUDEV N. TRIVEDI, In case th same is found it should be returned to ny client or to us forthwith. In case any person has any rights, claims and nterest in respect of transfer aforesal property, or otherwise, the same shoul be known in writing to me or to my clier at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that suc laim is waived, abandoned

Adv. Ruchita Samant-Shetye C-1/128, First Floor, Vishwakarma Paradise Phase 1, Ambadi Road, Vasai Road (W) 401202

Place :Vasai

PUBLIC NOTICE

The Building having C.S.No.817 of Girgaum Division, D-ward, Ward No. D-1980-81(1-2) Situated at 22-28, Khetwadi 7th Lane Mumbai – 400 011 known as "HANUMAN NIVAS".is official at 22-26, Interwal in Larie Midfield - 400 of Inflown as Infloding Nivas is proposed for redevelopment under the benefit of D.C. Regulation Section 33(7) of DC2234 as per the direction of Govt. of Maharashtra in Housing Department. The List of enants/Occupants are published herewith of the above mentioned property

"Sr. No. Name of Tenants							om		lse	
After Clubbing/			· ·		Sh	ор	No. F	R/NR		
Re	ejected "									
Ц			Ė	ROUND FLOOR		_				
1	Mr.Ketan Bha			Ir.Ketan Bharat Sheth			3R	1	R	
2		Prasad Rameshwar		Ir.Chandrika Prasad Ram	eshwar		3R	2	R	
	Gupta			lupta				•	_	
3	Lalitha Devid		1.	rerna Paresh Dalal		- 1 -	3R	3	R	
4	Mrs.Mayna B			Irs.Mayna Bhavin Zota			3R	4	R	
		Narendra Rayjada		Irs.Sushila Narendra Ray			3R	5	R	
6		kar Rameshwar Gupta		Ir.Ramshankar Rameshw	ar Gup		3R	6	R	
7	M/s.TJA REA			I/s.TJA REALTY LLP		- 1 -	3R	7	R R	
	Bhupendra K		1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1			- 1 -	3R	7A	N.R.	
9		Chetansingh Rathod		Mrs. Manju Chetansingh Rathod			3R			
	Govind Prish							U/S/R Out-		
11 Kept in Abeyance J.K.Trading Corporation			.K. Frading Corporation		Ic	3R	Out- nouse			
Н	FIRST FLOOR							louse		
40	I Maria Marialla			Mrs.Madhu Bharat Chou	dla =		1st		IR	
		Bharat Choudhary J. Mehta & Mr. Hitesh		Mr. Paresh J. Mehta & M		h	1st	1 "	R	
10	J. Mehta	J. Merita & Mr. Hitesti	- 1	J. Mehta	i. nites	11	ISI	10		
		Ramjanam Tripathi		Mr. Dinesh Ramjanam Tripathi			1st	11	R	
		hangararam Purohit		Mr. Divya Khangararam F			1st	1 '-	R	
		Kalpesh Shah		Mrs.Sonali Kalpesh Shah	1		1st	12 <i>A</i>	(R	
17		Jabarmal Jain &						(Rm		
١		/inodkumar Jain	.					No.1		
		nd Gangadasji Sanghv		Vinodkumar Jabarmal Ja			1st	14	R	
19	Mr.Jayesh E	Babulal Jain		Mrs. Pinky Vinodkumar J			l			
				Mr. Kaluchand Gangadas	sji Sang	lhvi		1 '0	R	
Mr.Jayesh Babulal Jain 1st							16	R		
	SECOND FLOOR									

Any person other than the above listed having objection regarding their Tenancy right, titles, interest or claim against the above premises are requested to submit the same within 7 days from the date of publication of this notice to the following:

1. Executive Engineer,D-2 Ward, M.B.R.& R.B,89-95 Rajani Mahal,1st. Floor,Tardeo Road, Mumbai-34. Ruchi Kavin Doshi Ruchi Kavin Doshi

Mr. Kirtilal Hiralal Modi

Mrs.Amita Ashwin Bhansali &

Mrs.Sonal Mukesh Mehta

Mr.Raiendra Rasiklal Shah

Mr. Ashwin Jayantilal Bhansali

Kavin P.Doshi Kokilaben P.Doshi &

Mr.Rajnikant L Shah Mr. Ajay Seventilal Dosani

2. M/s. TJA REALTY LLP, having address at Rubberwala House, Dr.Nair Road, Agripada

Any objection received after the lapse of the above said period will not be considered

Date: 14-09-2025

20 Mrs.Modi Devina

21 Mr. Kirtilal Hiralal Modi

22 Mr. Rajnikant L Shah

23 Mr. Ajay Seventilal Dosani

25 Mrs. Sonal Mukesh Mehta

26 Mr. Raiendra Rasiklal Shah

24 Mrs. Amita Ashwin Bhansali &

Mr. Ashwin Jayantilal Bhansali

7 Kavin P.Doshi Kokilaben P.Doshi &

[Published by Developer]

2nd 18 R

2nd 22 R

2nd 23 R

Accedere ACCEDERE LIMITED

CIN No. L32000MH1983PLC030400

Regd Off: Unit 119, Andheri Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053. No.: +91 8591981024 • Email: complian Website: https://accedere.io

Notice of 42nd Annual General Meeting and Evoting Information

NOTICE is hereby given that: The Forty Second Annual General Meeting ("AGM") of Accedere imited will be held on Friday. September 26, 2025 at 12:30 PM Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("DAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 33, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2023 dated April 2023 in relative to extreme the proposed to the control of the con dated September 25, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, issued by the MCA (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/H0/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/H0/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 42nd AGM of the Company is being conducted through VC/OAVM Facility, which does not require physical presence of members at a common venue. Hence, Memb can attend and participate in the AGM through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular and in compliance with the provisions of the Act and the Listing Regulations, the Notice convening the AGM alongwith the Annual Report for Financial Year 2024-25 ("Annual Report"), has been sent through electronic mode only to the Members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s). The Notice convening the AGM alongwith the Integrated Annual Report is also available on the Company's website at www.accedere.io and website of the Stock Exchange, i.e., BSE Limited at www.bseindia.com, respectively and website of MUFG Intime India Private Limited.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e. Friday, September 19, 2025, may cast their votes electronically on the businesses as set forth in the Notice through the electronic voting system of Link Intime India Private Limited (the "Remote e-voting"). All the Members are hereby informed that:

- The business as set forth in the Notice convening the AGM will be transacted through voting by electronic means;
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or througe-voting system at the AGM shall be Friday, September 19, 2025;
- iii. The remote e-voting shall commence on Tuesday, September 23, 2025 at 09:00 AM; iv. The remote e-voting shall end on Thursday, September 25, 2025 at 05:00 PM;
- Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires the shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025 may obtain the log-in ID and password by sending a request at enotices@in.mpms.mufg.com;
- Members may note that: (a) the remote e-voting shall be disabled by MUFG Intime beyond 05:00 PM on Thursday, September 25, 2025 and once the votes on the resolution is cast by the member, the member shall not be able to change it subsequently; (b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again; (c) the facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM; (d) only persons whose name are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and (e) the voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Capital as on Friday, September 19, 2025 being the cut- off date for
- vii. Details of the process/ method of casting votes by Members are included in the AGM
- viii. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://instavote.linkintime.co.in or call on 022-49186000 or write to the Company Secretary at the email ID compliance@accedere.io.
- ix. Members holding shares in Demat mode may register their email address/update Banl account mandate by contacting their respective Depository Participant ("DP"
- Members can send their request by providing their Folio No. in case of shares held in Physical Mode or DPID-CLID in case of Demat Mode (16 digit DPID + CLID in case of NSDL or 16-digit beneficiary ID in case of CDSL), for receipt of AGM Notice and Annual Report for FY 2023-24 in electronic mode on email ID compliance@accedere.io.
- i. In case of any grievances connected with facility for voting by electronic means please send an email to enotices@in.mpms.mufg.com or call on 022-49186000 or may write to the Company Secretary at the email ID compliance@accedere.io

Date: 14th September, 2025

For Accedere Limited Neelam Purohit Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our client MR. SAMAR ASHOK DESAI, the lawful and rightful owner of a residential property Tenement No.922, Chawl/Bldg. No.93, Mahavi Nagar Maitree Co-op. Hsg. Soc. Ltd., Code 035 M. H. B. Colony, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400067 (hereinafter referred to as "the said Tenement"), has reported that the following original documents pertaining to the said Tenement have lost / misplaced from his custody: 1 Original Allotment Letter and other ancillary

documents approx. dated 08.08.1989 issued by MHADA favoring MS. KANCHAN P. RAVAL in respect of the Tenement No.66/ 658 and Letter dated 22 08 1989 for change exchange of the said Tenement again: Tenement No.66/658.

original Agreement for Sale dated 23.08.1990, executed between MS KANCHAN P. RAVAL in favour of Mr. Serafir Samuel Denis in respect of the said

The incident was duly reported at the Charkon Police Station on 13.09.2025 under Complain No.120455 - 2025. Our client has acquired th said Tenement from MR. SERAFIN SAMUEL DENIS vide Agreement for Sale of even date duly stamped/adjudicated and as such he is th successor in title of the said Tenement

Any person(s) having any claim, right, title, interes objection or encumbrance in respect of the said Tenement or any part thereof, whether by way o sale, exchange, mortgage, inheritance, lease license, easement, lien, lis pendens, attachmer or otherwise howsoever, is hereby called upon to make the same known in writing along with a supporting documents and authentic evidence to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this Notice.

In the absence of any such claim or objection being received within the stipulated time, it shall be conclusively presumed that there are no claims objections or encumbrances of any nature upo the said Tenement, and our client shall procee on the basis that the title of the said Premises clear, marketable and free from all encumbrances Any claims or objections raised thereafter shall b deemed to have been waived, abandoned and shall not be entertained

Issued by: ADV. HETAL H. MAJITHIA The Legal Solutionz D-104, Ambica Darshan, C.P. Road, Kandivali (East), Mumbai - 400101.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client' intending to purchase the said Flat No. 1301 admeasuring 90.40 sq meter carpet area on 13TH Floor Wing Monarch Garden Co-operative Housing Society Ltd., R. A. Kidwai Marg, Cross Lane Kidwai Police Station, Sewri (west), Mumba 400015 along with 2 car parking also described in the Schedule hereto below free from all encumbrances.

Any person having any claim or right i respect of the said Flat No. 1301 admeasuring 90.40 sq meter carpet area on 13TH Floor Wing Monarch Garden Co-operative Housing Society Ltd., R. A. Kidwai Marg, Cross Land Kidwai Police Station, Sewri (west), Mumba 400015 along with 2 car parking by way of inheritance, share, sale, mortgage, lease lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the said Fla premises will be transfer without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and no binding on our client.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 1301 admeasuring 90.40 sq mete carpet area on 13TH Floor A Wing Monard Sarden Co-operative Housing Society Ltd. R. A. Kidwai Marg, Cross Lane, Kidwai Police Station, Sewri (west), Mumbai 400015 along with 2 car parking. The Building consist of Stilt plus 2 Podium plus 16 upper floo with lift facility and Property bearing C. S. No 608. Plot No. 6 of Parel Sewree Division Assessed to BMC FS Ward and the Building Constructed in the year 2011. Dated this 14th September, 2025

> Advocates for the Sellers Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co Shop No. 7B. Shamii Morarii Bldg Champshi Bhimji Road, Mazgaor Mumbai - 400 010

OFFICE OF THE SPECIAL RECOVERY & SALES OFFICER, CO-OP, DEPT., GOVT, OF MAHARASHTRA C/O: JIVHALA CO-OP CREDIT SOCIETY LTD. Thane

Add: Natraj Appartment, 1st Floor, Opp. Municipal School, Kisan Nagar No.3, Road No.16, Wagale Estate, Thane 400 604.

'FORM "Z"

(Sub-rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Ravindra Nivruti Kedare Recovery officer of the Jivhala Co-Op. Credit Society Ltd., Thane Under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. 1961 issued a demand notice dated 03/07/2025 calling upon the judgmen

Shri. Chandu Vithoba Vanare to repay the amount mentioned in the notice (as per Recovery Certificate No.1336 dated 26/11/2020) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a Japti Antim Notice for attachment dated 13/08/2025 of Rs. 12,87,330/- (Rupees Twelve Lakh Eighty Seven Thousand Three Hundred Tharty Only) and attached the property described

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 09 th Day of Sept. of the year 2025.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of Jivhala Co -Op.Credit Society Ltd., Thane for an amount Rs. 12,87,330/- (Rupees Twelve Lakh Eighty Seven Thousand Three Hundred Tharty Only) and interest & other charges thereon

Description of the Immovable Property

Property Holder's Name - Shri. Chandu Vithoba Vanare

As Per Thane Municipal Property Tax Receipt

Address- Room No.266, Sainath Nagar, Near Bhimnagar, Vartak Nagar, Thane (w)

Property Name and Survey Number: Vasuli Block No. 88, Property No. (PTN No.)

Area abour 80 Sq. Feet Property Tax Rs.--Directions - 1.) East-Khotkar's Room

Aasaram Narhare's Room 2.) West-

3.) South - Back Side of Room 4.) North - Door, Galli & Sunil Kusalkar's Room

All that part and parcel of the property of Shri. Chandu Vithoba Vanare consisting of Room No. 266, Property Name and Survey Number: Vasuli Block No. 88, Property No. (PTN No.) 140880742, Sainath Nagar, Near Bhimnagar, Vartak Nagar, Thane(w), Thane 400 606. Within the registration Tahsil: Thane and District: Thane

Dated: 14/09/2025

Ravindra Nivruti Kedare

Special Recovery & Sales Officer, Co-on, Societies, Maharashtra Stat

IN THE COURT OF THE JOINT MAMLATDAR-III OF TISWADI TALUKA

AT PANAII Case No.TNC/DECL/7/2002/JM-III L. Ana Maria Pegado e Fernandes **2.** Shri Andre Fernandes R/o H. No. E-1 Bondir, St. Cruz Ilhas Goa Santa Cruz, Ilhas Goa **Applicants**

1. The Administrator of Communidade Central Zone, Near Immaculate Conception Church Panaji Goa. 2. Communidade of Morambi - 0 Pequeno Through the Administrator of Communidades Central Zone, Near Immaculate Conception Church Panaji Goa 3. Mrs. Aninha Rebiro (Since deceased) through legal representatives 3a. Angelina Maria Filomena Ribeiro e Ferrao Major, legal representatives 3á. Angelina Maria Filomena Ribeiro e Ferráo Major, Daughter of late Mrs. Aninha Ribeiro and Late Dr. Carlos Ribeiro wife of Mr. Camilo Ferrao (3b. Mr. Camilo Ferrao (3b. Mr. Camilo Ferrao (3b. Ci) Shri Edwin Candido Antonio Rebeiro Ferrao son of late Camilo Ferrao (3.b. (ii) Mrs. Veena Vaz Major, Wife of Shri Edwin Candido Antonio Rebeiro Ferrao Both r/o H.No.1612, Pundalik Nagar, Porvorim, Goa. 3.b. (iii) Shri Roy Gilbert Ribeiro Ferrao Son of late Camilo Ferrao, 3.b. (iv) Mrs. Anita Celia Dias Major, Wife of Roy Gilbert Ribeiro Ferrao Both r/o H. No.1612, Pundalik Nagar, Porvorim, Goa. 3c. Mr. Armando Rodolfo Carlos Ribeiro Major, son of late Mrs. Aninha Ribeir And of late De. Carlos Ribeiro 3d. Mrs. Leila Ribeiro Major, wife of Mr. Armando Rodolfo Carlos Ribeiro 3d. Mrs. Leila Ribeiro Major, wife of Mr. Armando Rodolfo Carlos Ribeiro Both resident of 701, Helena Central Avenue St. Cruz, West Mumbai 3e. Mrs. Odette Maria Ribeiro e Noronha Major, daughter of late Mrs. Aninha Ribeiro and of late Dr. Carlos Ribeiro Wife of Mr. Jofre Noronh 3f. Mr. Mrs. Aninha Ribeiro and of late Dr. Carlos Ribeiro Wife of Mr. Jofre Noronh 3f. Mi Mrs. Annina Riberto and of late Dr. Carlos Riberto Wile of Mr. John Norbins, Mr. Jofre Noronha Major, both resident of Rua Rodrigo Albuqueque e Melo No.27-3 DTO, 2795-172 Linda a Velha Portugal **3g.** Fr. Bosco Ribeiro Major, son of late Mrs. Aninha Ribeiro And of late dr. Carlos Ribeiro, Resident of St. Anthon's Mission Wada, PO Samrani Haliyal 581329 Karnatak **3h.** Miss Fatima Ribeiro Major, service, daughter of late Mrs. Aninha Ribeiro And of late Dr. Carlos Ribeiro R/o of H. No. E-321, Near Precy Building, Fontainhas, Mala Goa. **3i.** Mrs. Maria De Locus Phylips a Bristo Maio And Late Carlos Ribeiro Ribeiro And Late Carlos Ribeiro Ribeiro Ribeiro And Late Carlos Ribeiro Ribei De Jesus Ribeiro e Pires Major, daughter of late Mrs. Aninha Ribeiro An Cardos Rebeiro Wife of Mr. Danny Pires. 3j. Mrs. Danny Pires Major both resident of H. No.851 Alto Betim, Bardez Goa. 3(k) Mrs. Maria do Carmo Ribeiro Pereira, Major, service, daughter of late Mrs. Aninha Ribeiro Late Dr. Carlos Rebeiro Wife of Olava Pereira 3l. Mr. Olava Pereira (since deceased) Through Legal representatives 3l. (i) Mrs. Nadia Marilia Paixao Pereira Major, Daughter of Legal representatives 31. (i) Mrs. Nadia Marilia Paixao Pereira Major, Daughter of late Olavo Pereira wife of Franky Melwyn Fernandes 31. (ii) Shri. Frank Melwyn Fernandes Soth r/at Flat. No.T-3, Church View Building, Fr. Agnelo Road, Nr. Panajim Church, Panjim 3m. Mrs. Isabel Maria Ribeiro De Sa (since deceased) Through legal representatives 3.m.(1) Miss. Deirdre Joanne De Sa Unmarried, daughter of late Mrs. Isabel Maria Ribeiro de Sa R/at Flat No. AF-2, Second Floor Building A, Vision Solitare, Behind Delta Building Porvorim Goa 403 521 3n. Mr. Gabriel de sa Major, both resident of H.No. 462, Corte de Oiterio, Panaji Goa 3o. Shri Salvador Ribeiro Major, service, son of late Mrs. Aninha Ribeiro And late Dr. Carlos Ribeiro R/o H. No. E-321, Near Precy Building, Fontainhas, Mala Goa 3p. Mr. Luis Rebeiro Major, service son of Late Mrs. Aninha Ribeiro And Late Dr. Carlos Ribeiro Resident of H. No./E-321, Near Percy Building, Fontainhas, Mala -Goa 3q. Shri Luis Ribeiro Major, service, son of late Dr. Carlos Ribeiro 3r. Mrs. Evelyn Gonsalves Wife of Mr. Luis Ribeiro R/o H. No. E-321, Near Precy Building, Fontainhar, Mrs. Evelyn Gonsalves Wife of Mr. Luis Ribeiro R/o H. No. E-321, Near Precy Building, Fontainhar, Precy B velvn Gonsalves Wife of Mr. Luis Ribeiro R/o H. No. E-321, Near Precy Building Pontainhas, Mala Goa. 4. Mr. Diago Leandro da Costa Fernandes, (Since deceased) son of late Jeronimo Gabriel Da Costa Fernandes Through other unknown legal representatives 5. Shri. Alexandre Joaquim Da Costa Fernandes (Since deceased) son of late Jeronimo Gabriel Da Costa Fernandes (Since deceased) son of late Jeronimo Gabriel Da Costa Fernandes Through other unknown legal

epresentatives NOTICE

The Respondents No. 3d), 3g), 3h), 3n), & 3o).

Notice under order 5 of Rule 20 (1-A)of Civil Procedure Code 1908. Whereas the above applicant has made an application in this court for Tenanc Declaration under section 7 & 14 of the Goa, Daman and Diu Agricultura enancy Act, 1964.

Whereas the application for Tenancy Declaration was dismissed 06/09/2023 for default. Whereas the applicant has filed an application dated 4/10/2023 for setting

side order dated 6/9/2023 dismissing the matter for non-prestoration of the above case. And whereas the notices issued to the Respondents No. 3d), 3g), 3h), 3n) & 30), are returned unserved with postal remarks 'address n returned addressee moved'.

And whereas the applicant has prayed wide applications dated 19/11/2024 & 19/06/2025 for substitute service by publication on any Local newspaper as the applicant is not aware of any other address of the said Respondents No.

Therefore, notice is hereby given under Order 5 of Rule 20 (1-A) of Civi Procedure Code, 1908 to appear in this Court in person or by a pleader duly nstructed and able to answer all such questions on **15/10/2025** at **3:00 P.M** Take notice that in default of your appearance on the date and time mentioned above, the matter will be heard in your absence.

iven under my hand and the seal of this Court on this 12th day of Septembe Sd/



(Ramkrishna S. Salgaonkar) Jt. Mamalatdar - III of Tiswadi Taluk Panaji - Goa

.... Respondents

LOST & FOUND

is notified that my Statement of Marks and Passing Certificate of STD X (Tenth) ICSE Board, My Index No. 1154048/161, year of Passing March 2015 from Ryar nternational School has been los and misplaced. It is not traceable. My Name is **Komal Sanghani** staying i E-1003, Kamala Vihar CHS Ltd Dahanukar Wadi, Kandivali West Mumbai- 400067 Dist; Mumbai State: Maharashtra.

To advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

शिवाजी नगर रहिवाशी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. नोंदणी क्र. एम.यु.एम/डब्ल्यू/एफ.एस./एच.जी/(टी.सी.) ९४४७/सन २०१७

जी-४ शिवाजी नगर, दा. ग. महाजनी पथ, शिवडी, मुंबई- ४०० ०१५. (फक्त सभासदांकरीता)

वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस

आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा

उपरोक्त संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २८/०९/२०२५ रोजी

सकाळी ११ वाजता विषयांवर कामकाज करण्याकरीता आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदानी अवश्य वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनती.

- * सभेपुढील विषय १ वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता अध्यक्षाची निवड करणे.
- २. रविवार दिनाक २९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तात वाचन व त्यास मजूरी देणे.
- ३. दिनाक ३१ मार्च २०२५ अखेरच्या कालावधीसाठी जमा-खर्च व ताळेबद पत्रक वाचून त्यास मजूरी देणे.
- ४. सन २०२५-२०२६ सालाकरीता लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे.
- ५. विकासकास संस्थेमार्फत दिलेल्या पत्रव्यवहारावर चर्चा करुन निर्णय घेणे.
- ६ सभासदाकडून विचारलेल्या लेखी प्रश्नाबाबत खुलासा करणे. ७ मा अध्यक्षाच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करणे.

सभेचे ठिकाणः-द सोशल सर्व्हिस लिग, ना म जोशी विद्या संकुल दामोदर हॉल कपाऊड. डॉ. बाबासाहेब आबेडकर मार्ग, परेल, मुंबई- ४०० ०१२

earc

आपला नम्र (हरिश्च द्र लक्ष्मण भुवड) सचिव

PUBLIC NOTICE

Form No. 16 [Under Bye-law No. 35]

ate Smt. Kunda Suresh Jamkhindika formerly a member of Queen of Suburbs Co-operative Housing Society Limited, having address at Flat No. 2. Queen of Suburbs Co-operative Housing Society Ltd., Plot No. 538, 17th Road, Khai (West), Mumbai - 400 052, and holding 50% individual undivided share, right, title and interest in the said flat togethe with 5 shares of Rs. 50/- each having distinctive Nos. 1 to 5 covered unde Share Certificate No. 1 expired intestate on 11th October, 2024 at

The Society hereby invites claims or

objections from any heir(s), claimant(s), or objector(s) to the transfer/ transmission of the said shares and the interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the date of publication of this notice, along with copies of documents and proofs in support of such claim(s)/objection(s).lf no claim/objection is received within the prescribed period, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as provided under the Bye-law of the Society. Any claims/objections received shall be dealt with in accordance with the Bye-laws of the Society.A copy of the registered Byelaws of the Society is available for inspection by claimants/objectors in the office of the Society/with the Secretary of the Society between 10.00 a.m. and 5.00 p.m. from the date of publication of this notice till the expiry of he said period.

For and on behalf of, Hon. Chairman / Secretary Housing Society Ltd.

Place Mumbai

Queen of Suburbs Co-operative Plot No. 538, 17th Road, Khar (West) Mumbai - 400 052

Date: 14 Sep 2025

Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC) aacting in its capacity as the Trustee of EARC-Bank-029-Trust

Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram 122002, Haryana PUBLIC NOTICE FOR E-AUCTION

PUBIC IN IN IN INFERENCE AND TON

Re-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Security interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules")

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged/charged to Manappuram Home Finance Ltd. to secure the outstanding dues in the loacounts since assigned to Encore ARC (Secured Creditor) acting in its capacity as the Trustee of EARC-Bank-029-Trust, the possession of which has been taken by the Authorised Officer of Manappuram Home Finance Limited, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there basis on through e-auction on 14.10.2025 at 1:00 AM, for recovery of outstanding dues of Rs. 38.42,531.694. (Rupees Thirty Eight Lakhs Forty- Two Thousand Five Hundred Thirty-One and Sixty-Eight Paisa Only) as on 06-08-2025 together with further interest from 07-08-2025 at contractual rate till recovery and other expenses, costs, charges set due to the Encore ARC George Creditor, from Borrowers and Co-Borrowers viz. SHAHALAM ANWARULLAH KHAN (Borrower), NOORJAHAN SHAHALAM KHAN (Co-Borrower) and NOORALAM ANWARULLAH KHAN (Guarantor).

Encore ARC Reserves right to adjust / set off the surplus if any to the above noted account out of the sale proceeds of mortgaged Encore ARC reserves right to adjust / set off the surplus if any to the above noted account out of the sale proceeds of mortgage

property/ies by exercising general lien / set off. The description of the mortgaged immovable property, the details of Reserve Price for the Secured Assets, the Earnest Money Deposi

	nd Minimum Increment Amount in Bidding Process are as under :								
Item Sr No.	Name of Account	Description of Property	Reserve Price (In Rs.)	Earnest Money Deposit (In Rs.)	Minimum Increment Amount in Bidding				
1.	Anwarullah Khan	Flat No 105,1st Floor, B Wing, area admeasuring -890 sq. ft, (Build up area) in the building known as "Shree Ganesh Apartment" constructed on land bearing Survey no.8, Hissa no. 2A, adm. Area 2762 sq. mtrs., + Pot kharaba 90 sq.mtrs, situated, lying, being at village-Ashele Tarfe Ambernath, District-Thane, within the limits Ashele Grampanchayat, Maharashta, Pin: 42104 Boundaries: South: Goan road North: Open Land East: Society Road West: Open Land.	(Rupees Twenty- Six Lakhs Forty- Seven Thousand Seven Hundred	Lakhs Sixty- Four Thousand Seven Hundred	Process (In Rs.) Rs.1000/- (Rupees Thousand Only)				

Date of Inspection of Secured Assets | 19-09-2025 between 10:00 AM to 3:00 PM Last Date of Submission of online Bid Before 3.00 PM on 13-10-2025

14-10-2025 at 11.00 AM to 1:00 PM with unlimited extensions of 5 minutes each as per Ter Date & Time of e-Auction & Conditions mentioned below. Auction Website : https://bankeauctions.com

In case the e-Auction date is declared public holiday then the date will be automatically extended to the very next working day. Since Encore ARC is acting in its capacity as Trustee of EARC-Bank-029-Trust only, any reference of its name in this Public Notice shou For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Encore ARC's website i.e. https://www.encorearc.co

and https://bankeauctions.com. nterested bidders may contact Authorised officer Mr. K. Lokesh Kumar on Mobile 97899 12168, Mr. M Sathya on 8778728933, Mr. Jayra

Mukund Patil on Mobile – 8097152422 for any further information / query Date : 14.09.2025 Place : Thane Authorised Officer Encore Asset Reconstruction Company Pvt Ltd



DEVELOPERS LTD.

CIN: L45200MH2002PLC136779 Registered Office: 2102, Floor- 21st, Plot-62, Kesar Equinox, Sir Bhalchandra Road,

Hindu Colony, Dadar (E), Mumbai – 400014 Ph: +91-022 67412222 Email: investorrelations@mepinfra.com Website: www.mepinfra.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024**

			Quarter Ended		Year I	Ended
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31 March 2024 (Audited)	Quarter Ended 31 December 2023 (Audited)	Quarter Ended 31 March 2023 (Audited)	Year Ended 31 March 2024 (Audited)	Year Ended 31 March 2023 (Audited)
1	Total income from operations	4,141.00	1,891.03	2,255.44	8,478.90	26,705.60
2	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(58,730.95)	(3,832.68)	(8,186.57)	(73,547.38)	(24,683.18)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(62,244.25)	(10,449.44)	(7,442.24)	(84,879.84)	(26,705.93
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Excetional and / or Extraordinary items)	(62,729.14)	(10,756.82)	(7,453.49)	(85,903.06)	(26,754.35
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(71,317.09)	(11,636.64)	(6,535.79)	(88,097.42)	(22,522.09)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-each)	18,619.61	18,619.61	18,344.61	18,619.61	18,344.61
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	T.	ı	-152,483.14	(65,008.53)
8	Networth	-	•	-	-133,863.53	(46,663.92)
9	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) " (not annualised for quarters and nine months ended)"					
	Basic :	(33.69)	(5.82)	(4.06)	(46.14)	(14.58)
	Diluted:	(33.69)	(5.82)	(4.06)	(46.14)	(14.58

PLACE: MUMBAI

DATE: 12TH SEPTEMBER, 2025

- The above is an extract of the detailed format of audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange web sites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.mepinfra.com
- The above audited Quarterly and Year ended Financial Results were reviewed by the Board of Directors and IRP at their meeting held on 11th September, 2025. The audit for the Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 has been carried out by the Statutory Auditors of the Company.
- The audited Quarterly and year ended Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

4. Key number of Standalone Unaudited Quarterly Financial Results					
Particulars	Quarter Ended 31 March 2024 (Audited)	Quarter Ended 31 December 2023 (Audited)	Quarter Ended 31 March 2023 (Audited)	Year Ended 31 March 2024 (Audited)	Year Ended 31 March 2023 (Audited)
Total income from operations	2,603.87	1,110.58	2,433.92	6,055.34	7,214.50
Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)					
Net Profit / (Loss) before tax	(6,357.02)	(3,299.26)	(7,002.41)	(69,756.38)	(13,145.24)
Profit / (Loss) after tax before Other Comprehensive Income	(60,357.02)	(9,220.35)	(7,002.41)	(75,677.46)	(13,145.24)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(60,489.84)	(9,281.83)	(6,973.69)	(75,730.20)	(13,140.15)

For MEP INFRASTRUCTURE DEVELOPERS LIMITED

Ravindra Kumar Goyal

Resolution Professional IBBI Reg. No.-IBBI/IPA-001/IP-P-02019/2020-2021/13098

छ.संभाजीनगर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात तीव्र निषेध आंदोलन

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ : भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर वतीने आज येथील क्रांती चौकात काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आई विषयी गलिच्छ भाषा वापरणे, शिवीगाळ करणे, एआयद्वारे चित्रफित तयार करून मोदी व त्यांच्या आईची बदनामी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच बिहार निवडणुकीचा मुद्धा करत विष पेरून मातृ शक्तीचा अपमान करण्यात आला आहे याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर च्या वतीने तीव्र निषेध आंदोलन क्रांती चौक येथे करण्यात आले.

कॅबिनेट मंत्री थी. अतुल सावे, भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री संजय केनेकर, शहराध्यक्ष शी.किशोर शितोळे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.उज्वला दिहफळे, महिला मोर्चा अध्यक्षा ग्रामीण सौ. ऐश्वर्या ताई गाडेकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

ारील नमूद केलेल्या खात्यात काही असल्यास

ऑनलाइन बोली सादर करण्याची अंतिम तारीख

समाननीय सभासद बंध आणि भगिनींनो.

यावेळी राज्याचे

जाहीर नोटीस नमान जनतेला यादारे सचित करणयात येते की

माझ्या अशिलाकडन गाळा क ४ तळ मजला क्रिशा इंडस्टीयल इस्टेट प्रिमायसेस को ओप.सो.लि., विलेज वालीव, वसई रोड (पु), जि. गलघर 401208, या मिळकतीशी संबधित मे नवकार डेव्हलपर्स आणि श्री. वासूदेव एन. त्रिवेदी यांच्यात दिनांक 25/08/2015 दस्त क्र. वसई--7845-2015 दिनांक 25/08/2015 रोजी झालेल्या करारनाम्याची ची मूळ प्रत सोबत रजिस्टेशन पावतीची मूळ प्रत हे दस्तऐवज इरवले आहेत. सदर दस्तऐवजांच्या मुळ प्रती होणासही सापडल्यास आमच्या खालीव पत्त्यावर ताबडतोब सुपूर्द कराव्यात. कोणत्यार्ह त्र्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचना प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांत पृष्ट्रयश कागदपत्रासोबत आमच्या खाली उल्लेखिलेल्या ग्त्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित. अधित्यागित समजण्यात येतील दिनांक:14/09/2025

ॲड. रुचिता सामंत-शेट सी-1/128, पहिला मजला, विश्वकर्मा पॅराडाईस फेज 1,अंबाडी रोड, वसई रोड प 401202

जाहिर सूचना

परिशिष्ट-१६ (उपनियम क्र.३४ अंतर्गत) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मत सदस्याच्या शेअर्सच्या हस्तांतरणावर आणि हत्यांवरील दावे किंवा आक्षेप मागवणारे सूचनेचे स्वरूप.

, खाली स्वाक्षरी करणारा, श्री प्रकाश अनंत मोरे यांचे उतिनिधित्व करणारा वकील आहे. जो एका सदस्याच्य मृत्यूनंतर सोसायटीमधील शेअर्स आणि हितसंबंधांच्य . तरणासाठी अर्ज सादर करत आहे. दिवंगत श्रीमर्त प्रामाणिक सदस्या होत्या, त्यांच्याकडे फ्लॅट क्रमांक ३०१ तिसरा मजला आणि इमारत क्रमांक बी११, लोकप्रभात कॉम्प्लेक्स, शिवम लोकप्रभात सहकारी गृहनिर्माण संस्थ लिमिटेड, बिगर-कृषी (एन.ए.) प्लॉट आणि सर्वे क्रमांक ८ आणि ९, हिस्सा क्रमांक ९ (भाग), सर्वे क्रमांक ९ (भाग), हिस्सा क्रमांक २, सर्वे क्रमांक १२ (भाग), सर्वे क्रमांक १३, हिस्सा क्रमांक ३अ, सर्वे क्रमांक १३, हिस्सा क्रमांक ३ब, सर्वे क्रमांक ३३८, हिस्सा क्रमांक १ आणि सर्वे क्रमांक ३३८ (भाग), तालुका वसई, जिल्हा पालघर,

महाराष्ट्र आहे. सोसायटी नोंदणी क्रमांक TNA/VSI/HSG/ TC/21858/2010-2011, दिनांक ०५/०५/२०१० आहे. विक्रीसाठी नोंदणीकृत करार हा दस्तऐवज क्रमांक VSI2/2863/2003 दिनांक ०३/०६/२००३ आहे. ४312/2805/2005 विनास चित्र ७२/५५/२०२४ दिवंगत श्रीमती रश्मी प्रकाश मोरे यांचे २२/११/२०२४ रोजी निधन झाले. दिवंगत श्रीमती रश्मी प्रकाश मोरे यांनी नामांकन केले नाही किंवा मृत्युपत्र केले नाही. माझे क्लायंट, श्री. प्रकाश अनंत मोरे यांनी पुष्टी केली आहे की वरील फ्लॅट क्रमांक बी-११/३०१ कोणत्याही भारांपासून

असे नमूद केले आहे की माझे क्लायंट, श्री. प्रकाश अनंत मोरे हे सदर मालमत्तेच्या संदर्भात सोसायटीचे इच्छुक सदस्य आहेत.

म्हणून, मी, खाली स्वाक्षरी करणारा वकील, याद्वारे य प्रकरणाशी संबंधित दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोसायटीचा इच्छुक सदस्य म्हणून पुढे येऊन त्यांचा दावा सादर करण्याचे आमंत्रण देतो. माझ्या क्लायंटने मृत सदस्याच्या शेअर्स आणि सोसायटीच्या भांडवलात किंवा मालमत्तेतील हितसंबंधांच्या

हस्तांतरणाबाबत सर्व कायदेशीर वारसांकडून किंवा इत दावेदारांकडून दावे किंवा आक्षेप मागवले आहेत. असे दावे किंवा आक्षेप ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सादर करावेत आणि त्यांच्यासोबत आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर असे कोणतेही दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत असे गृहीत धरले जाईल. अशा परिस्थितीत. सोसायटीला सोसायटीच्या उपनियमानसा , गाझ्या क्लायंटच्या बाजूने मृत सदस्याच्या शेअर्स आणि हितसंबंधांवर व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य असेल. . दावेदार या सूचना प्रकाशित झाल्यापासून वर उल्लेखित कालावधी संपेपर्यंत माझ्या कार्यालयात संपर्क साध शकतात किंवा माझ्याशी थेट मोबाईलद्वारे संपर्क साधू

> अंड. मनोजकुमार आय. सिन्हा क-१, सॅटिम सेंटर सीएचएसएल एम.बी. इस्टेट, विरार पश्चिम - ४०१३०३, तालुका वसई, जिल्हा: पालघ मोबाइल ९८९०२२९४०७

🚰 एनकोअर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एनकोअर एआरसी)

एनकोअर एआरमी कॉर्पोरेट कार्यालय पत्ता: ५वा मजला प्लॉट क १३७ मेक्टर XX गरुगाम १२२००२ हरियाणा

सिक्युरीटायबेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फिनानियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसीमेट ऑफ सिक्युरीटी इंटोस्ट ॲक्ट २००२ (**सरफायसी कायदा**) सहवाचिता सिक्युरीटी इंटोस्ट (एनफोसीमट) रूल्स, २००२ **(नियम)** च्या तरतुदीनुसार स्थावर मालमलेच्या विक्रीकारेता ई-लिलाव विक्री सुचना.

याद्वार सामान्यतः अनतेला आणि विशेषतः कर्नदारआणि जामीनदारांना सूचना देण्यात वेत आहे की, एनकोर एआरसी (प्रतिभूत कर्नदार) ला नियुक्त केल्यापासून कर्न खात्यातील बकनाकी प्रतिभूत करण्यासाठी खाली वर्णने केल्ल्या स्थावस मालमता मणप्यास होम फायनान्य लि.कडे ताण ठेवल्या आहेत/शुल्क आकारत्या आहेत, इंग्रआससी-वॉक्न ९२९-ट्रस्टचे विश्वस-मण्या समितुसार कार्यस, ज्याचा तावा मणप्यास होम फायनस लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याचे पेतला आहे, १४.१०.२०२५ सेजी स.११.००वाः असे आहे जैथे आहे, जसे आहे आहे आहे आहे जो काही आहे वा आधारे विक्री केली जाईल, ०६.०८.२०२५ रोजी क.३८,४२,५३२.८८/ –

(रूपये अडतीस लाख बेचाळीस हजार पाचशे एकतीस आणि पैसे अड्डसष्ट फक्त) च्या थकवाकीच्या यसुलीकतिता ०७.०८.२०२५ पासून पुढील व्याजासह वसुर होइंपरीत करार दरास्तार आणि इतर खर्च, खर्च, शुरूक इ. कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार उत. शाहआतमा अन्यदारकक खान (कर्जदार), नूरजहान शाहआत खान (सह-कर्जदार) व नूरआतम अन्यउत्तकक खान (जामिनदार) योचाकडूर एकतेर पुजासती (प्रतिमुक्त करेदार) योगा देश असेल. एनकोर एआरसीकडे अधियोग समायोजित/सेट करण्याचा अधिकार आहे, सामान्य धारणाधिकार/सेट ऑक वापकन तारण ठेवलेल्या मालमतेच्या कितितृत मिळालेल्या रक्रमेपैक

१३.१०.२०२५ रोजी दुपारी ३.०० पूर्वी

एनकोअर एआसी केवळ ईएआसी-वैक-०१९-ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत असत्याने, या जाहिर सूचनेतील त्याच्या नावाचा कोणताही संदर्भ त्यानुसा लावला जावा. विक्रीच्या तपशीलवार अटी व शतीसाठी, कृपया एनकोअर एआसी च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या, म्हणजे https://www.encorearc.com आणि https:

त्तरद्वाराजात:उठाता. इ बोलीदार अधिक माहिती∕प्रश्नासाठी प्राधिकृत अधिकारी **थ्री. के. लोकेश कुमार,** ९७८९९१२१६८, **श्री. एम. सथ्या,** ८७७८७२८९३३, **श्री. जयराम मुकुंद** प

🚳 सहारा को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित, मुंबई

* २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस *

आपल्या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २८/०९/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. एन.एल.

? बी, ३/६, एलआयजी, षटकार ओनर्स असोसिएशन, गुडविल आर्केड समोर, सेक्टर- १०, नेरुळ (प.), नवी मुंबई- ४००

*** सभेपुढील विषय ***

दिनांक ३१ मार्च २०२५ अखेरचा व्यवस्थापक समितीने सादर केलेला अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजुरी देणे.

सन २०२५-२०२६ सालाकरिता अंतर्गत हिशेब तपासणीसांची व शासकीय लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे.

* सभासदांना विशेष सूचना *

१) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास तिच सभा, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी नियोजित वेळेनंतर, अर्ध्या तासाने घेण्यात

२) ज्या सभासदांना संस्थेच्या कामकाजासंबंधी काही सूचना करावयाच्या असतील अथवा माहिती हवी असेल तर त्यांना लेखी

स्वरूपात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांक २४/०९[/]२०२५ पूर्वी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत देण्यात यावेत.

३) अहवालाच्या प्रति कार्यालयीन वेळेत मुख्य/शाखा कार्यालयात मिळतील. सभासदांनी अहवालासाठी कार्यालयाशी संपर्क

७०६ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

संचालक मंडळाने सुचविलेल्या सन २०२४-२०२५ च्या नफा विभागणीस मंजुरी देणे

संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती घेणे.

८) सन २०२३-२०२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरुस्तु अहवालाची नोंद घेणे.

९) सन २०२५-२०२६ च्या अंदाज पत्रकास मंजरी देणे.

येईल. अशा सभेस गणसंख्येची आवश्यकता असणार नाही

त्यानंतर आलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

साधावा तसेच सभेस येताना अहवाल सोबत आणावा.

११) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे अन्य विषयांवर विचार करणे.

१०) आदर्श उपविधी स्विकृत करणेबाबत.

स्थळ : मुंबई

दिनांक : १४/०९/२०२५

सन २०२४-२०२५ च्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व स्विकृत करणे

सन २०२४-२०२५ चा शासकीय लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व स्विकृत करणे.

दिनांक २९/०९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून मंजूर करणे.

ारण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन, प्रतिभूत मालमत्तेसाठी राखीव किंमतीचे तपशील, इसारा ठेव आणि बोली प्रक्रियेतील किमान वाढीव रक्कम खालील

मालमत्तेचे तपशील

फ्लंट क्र.१०५, १ला मजला, बी बिंग, क्षेत्रकळ –८१० ची.फू. (बिल्टअप क्षेत्र), श्री गणेश अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, बांधकाम अमीन सब्हें क्र.८, हिस्सा क्र.२ए, क्षेत्रकळ २५६२ ची.मी., + पोट खराबा ९० ची.मी., गाव आजेले तर्फे अंकसाब, जिल्हा ठणे, आकेले ग्रामंचवालीच्या मर्योद्ध, महास्ट्र ४२१००४, चतुरिसमा: दक्षिण: गाव स्ता; उत्तर: मोकळी जमीन; पुर्व:

जर ई-लिलावाची तारीख सार्वजनिक सूट्टी घोषित केली गेली तर ती तारीख आपोआप पृढच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत वाढवली जाईल

सायटी रस्ता ; **पश्चिम:** मोकळी जमीन.

ईएआरसी-बँक-०२९-ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यर

जाहीर सचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती कमलाबा

एस. झवेरी व श्री. गिरीष एस. झवेरी हे फ्लॅट क्र.बी/३०३, ग्रीन मिडोज बिल्डिंग नं.२ कोहौसोलि नोखंडवाला टाऊनशिप. आकर्ली रोड. कांदिवर्ल (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील जागेचे संयुक्त मालक आहेत, यांचे अनुक्रमे १८.०२.२०१९ व १९.०९.१९९२ रोजी निधन झाले. आता श्रीमती सुरेखा गिरीष झवे यांनी मयताचे शेअर्सवर दावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे. आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत ाभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणान यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसां**त सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील अर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतीत तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांकीत १४ सप्टेंबर, २०२५, मुंबई

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ द्रः:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५

जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती पर्पेटिन ३१० चौ.फ. सपर बिल्टअप क्षेत्र, तत्सम २३.०४ एफ विंग, त्रिवेदी कॉम्प्लेक्स, ओम त्रिवेणी कोहौसोलि., बांधकाम जमीन नवीन एस.क्र.११३ भाग (जुना एस.क्र.४८१ भाग), गाव भाईंदर, तालुका व जिल्हा ठाणे येथील जागेच्या मूळ मालक होत्या. **श्रीमती पर्पेटिन अँथनी लोबो** यांचे २१.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. अँथनी लुईस लोबो आणि त्यांची मुलगी श्रीमती जेनिफर पॅट्रिस डिसूझा हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. श्री. अँथनी लुईस लोबो यांनी दिनांक २२.०७.२०२२ रोजी नोंद क्र.टीएनएन-१० १०२३३/२०२२ अंतर्गत मुक्तता करारनामाद्वारे त्यांचे शेअर वितरीत केले. तद्नंतर **श्रीमती** जेनिफर पॅट्रिस डिसूझा या सदर मालमत्तेच्या एकमेव आणि संपूर्ण मालक झाल्या. **श्रीमती** जेनिफर पॅट्रिस डिसूझा यांनी सदर मालमत्तेची विक्री माझ्या अशिलांना करण्यास मत व्यक्त केला पुढे जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा उपभाडेपट्टा, हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज भत्ता, मालकी हक्क, आदेश, निकाल किंवा कोणत्याही न्यायालयादारे वितरीत किंवा मंजर हुकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना बी/१०६, १ला मजला, सईद मंझिल कोहौसोलि.. पंडित दिनदयाल नगर. बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर. माणिकपूर, वसई (प.), जिल्हा पालघर-४०१२०२ येथे आजच्या तारखेपासन १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल

असल्याम त्याग केले आहेत आणि माये अशील विक्री व्यवहर सुरू करतील. मुंबई, आज दिनांकीत १४ सप्टेंबर, २०२५.

(रूपये सव्वीस लाख

१४.१.,०२०२५ रोजी स.११.०० ते दु.१.०० पर्यंत खाली नमूद केलेल्या अटी व शतींनुसार प्रत्येकी मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह. लिलाव वेबसाइट : https://bankeauctions.com

डेविड एस. डाबरे वकील उच्च न्यायालय, मुंबई

रक्कम (रु.मध्ये)

१,000/-(रूपये एक हजा

एन्कोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.

संचालक मंडळाच्या आदेशावरू

श्री. अरुण हंबीरराव निकम

कार्यकारी संचालक

की. असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

विशेष वसली व विकी अधिकारी यांचे कार्यालय

व्दारा :: जिव्हाळा को-ऑप क्रिडिट सोसायटी लि ., ठाणे पत्ता ६ नटराज अपार्टमेंट, पहिला मजला, म्यनिसिपल शाळेसमोर, किसन नगर क.३, रोड नं .१६,वागळे इस्टेट, ठाणे ४०० ६०४

> नमुना 'झेड' नियम १**०**७ पोट नियम [११ (ड -१)]

यावर मालमत्तेचा ताबा घेणेबाबतची नोटीस गअर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी **श्री -रविंद्र निवृत्ती केदारे** धनको **जिव्हाळा को–ऑप -क्रेडिट** सोसायटी लि., ठाणे (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) प्राधिकृत असुन दि . 03/0७/२०२५ रोजी मागणीची नोटीस ऋणको **श्री . चंदु विठोबा वानर** (लवादी थकवाकीदार) यांना दिली वसुली दाखला क्र.१३३६ दि.२६/११/२०२० नुसार मागणी नोटीस देऊन नोटीसीमध्ये मुख केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको **औ. चंदु विठोबा वानर** (लवादी थकबाकीदार) यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे . खाली सही करणाऱ्याने दिनांक **१३/०८/२०२५** ाजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असून **दि .१३/०८/२०२५** अखेरची येणे असलेली थकवाकी रक्कम रूपये १२,८७,३३०/- (अक्षरी रक्कम रूपये वारा लाखं सत्याऐंशी हजार तीनशे तीस फक्त) या वसुलीसाठी पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे .

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि वर्तक नगर, ठाणे शहर व जिल्हा ठाणे आणि वाजूच्या परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम. १९६१ मधील कलम ${
m *o}_{\Theta}({
m ??})({
m s})({
m ?})$ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक ${
m o}_{S}/{
m o}_{S}/{
m ?o}_{S}$ या दिवशी सिम्बॉलीक तावा

विशेष करून ऋणकोला आणि वर्तक नगर, ठाणे शहर व जिल्हा ठाणे आणि वाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांन याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूट केलेल्या मालमत्तेसंवंधी कीणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो धनको **जिन्हाळा को-ऑप क्रेडिट सोसायटी लि - , ठाणे** या संस्थेच्या **श्री व्हं** विठो**बा वानरे** (लवादी थकवाकीदार) यांच्या लवादी कजवाकीच्या वोजाची रक्कम रूपये **१२,८७,३३०/-**(अक्षरी रक्कम रूपये वारा लाख सत्याऐंशी हजार तीनशे तीस फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधिन राहावे लागेल .

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता धारकाचे	मालमत्तेचा पुर्ण पत्ता	ुगट नं ∙ /	एकूण क्षेञ हे _• आर •	आकार	चतुःसिमा
नाव		मिळकत ने	चौ •फुट	रू.पै.	
श्री • चंदु विठोबा वानरे	रूम नं २२६६, साईनाथ नगर, भिमनगर जवळ, वर्तक नगर, ठाणे (प .), ठाणे ४०० ६०६ .	वसुली ब्लॉक क्र.88, मालमत्ता क्र.: (PTN No.) 140880742	अंदाजे ८' × १0' ८0 चौ . फुट	To	पु. खोतकर यांची रूम प. आसाराम नरहरे यांची रूम द. रूमची पाठीमागील बाजू उ. गल्ली आणि सुनिल कुसाळकर यांची रूम

सर्वे क. ब्लॉक क.88 / शहर किंवा नगर सर्वे क. ठाणे महानगरपालिका, प्रभाग कार्यालय वर्तक, खसरा क - मालमत्ता क :: (PTN No.) १४०८८०७४२ मधील मालमत्तेचा नोंदणी केलेला जिल्हा ठाणे तालुका ठाणे

दिनांक ३ १४ /०९ /२०२५

ठिकाण ३ ठाणे



फॉर्म क्र. यूआरसी - २

कायद्याचे प्रकरण २१च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकरणासंदर्भात सूचना देणारी जाहिरात (कंपन्या कायदा, २०१३ चे अनच्छेद ३७४ (बी) व कंपन्या (नोंद्रणीकरणास अधिकत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) अंतर्गत)

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ३६६ चे उप अनुच्छेत (२) च्या अनुपालनांतर्गत सुदर्शन केमफार्मा इंडिया एलएलपी - एलएलपीआयएन एएएफ - ४५५ एक एलएलपी यांचे सुदर्शन केम फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावे व पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये परिवर्तन करण्याचे प्रस्तावित असल्याने कंपन्या कायदा, २०१३ च्या प्रकरण ११ च्या भाग १ अंतर्गत शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकरण करण्यासाठी कंपन्या निबंधक. मंबई यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे.

संस्थापना पश्चात (आमच्या संदर्भात एलएलपी मधून परिवर्तन) कंपनीची मुख्य उद्दिष्टे

जड रसायने, ॲसिड अल्कलीज्, पेट्रो केमिकल, केमिकल कम्पाऊइस तसेच सर्व प्रकारची केमिकल्स (घन, द्रव व वायू स्वरूपातील), ड्रुग्ज्, औषधे, फार्मास्युटिकल्स, ॲन्टीबायोट्सि, टॅनिन, टॅनिन एक्सट्रॅक्ट्स, इसेन्स, सॉल्व्हन्ट्स, सर्व प्रकारचे प्लास्ट्रिक्स, डाय स्टफ, इंटरमीजिए्ट्स टेक्सटाइल्स ऑक्झिलरीज्, सेलोफेन्स, कलर डाइज, पेंट्स, वार्निशेस, व्हॅ व अन्य ऑरॉनिव डायस्टफ, केमिकल ऑविझलरीज्, कीटकनाशके, जंतूनाशके, बुरशीनाशके, डिओडरन्ट्स, बायो-केमिकल्स व फार्मास्युटिकल्स, औषधी, साइझिंग, ब्लीचिंग, फोटोग्राफिकल व अन्य तयारी व वस्तूंचे उत्पादक व विक्रेता म्हणून व्यवसाय करणे.

प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यालय पत्ता एच नं. ५५/५४७, महावीर नगर, एमएचबी कॉलनी, डहाणूकरवाडी, कांदिवली (प.), वसंत सर्कल कॉम्प्लेक्सजवळ, मुंबई - ४०० ०६७ या ठिकाणी परीक्षण करता येऊ शकेल.

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जासंदर्भात कोणाही व्यक्तीची कोणतीही हरकत अमल्याम त्यांची हरकत लिखित स्वरूपात कंपन्या निबंधक, मुंबई यांच्याकडे सदर सुचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत पाठवावी ज्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

Accedere ACCEDERE LIMITED

Regd Off: Unit 119, Andheri Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053.

Website: https://accedere.io.

Notice of 42nd Annual General Meeting and Evoting Informatio NOTICE is hereby given that: The Forty Second Annual General Meeting ("AGM") of Accedere Limited will be held on Friday, September 26, 2025 at 12:30 PM Indian Standard Time (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the

business as set out in the Notice convening the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and

subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, issued by the MCA (collectively referred

to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12

to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 42nd AGM of the Company is being conducted through VC/OAWI Facility, which does not require physical presence of members at a common venue. Hence, Members

which does not require physical presence of members at a common venue. Hence, Members can attend and participate in the AGM through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular and in compliance with the provisions of the Act and the Listing Regulations, the Notice convening the AGM alongwith the Annual Report for Financial Year 2024-25 ("Annual Report"), has been sent through electronic mode only to the Members of the Company whose email addresses are registered

with the Depository Participant(s). The Notice convening the AGM alongwith the Integrated Annual Report is also available on the Company's website at www.accedere.io and website of the Stock Exchange, i.e., BSE Limited at www.bseindia.com, respectively and website of MUFG Intime India Private Limited.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e. Friday, September 19, 2025, may cast their votes electronically on the businesses as set forth in the Notice through the electronic voting system of Link Intime India

The business as set forth in the Notice convening the AGM will be transacted through

The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system at the AGM shall be Friday, September 19, 2025; The remote e-voting shall commence on Tuesday, September 23, 2025 at 09:00 AM;

iv. The remote e-voting shall end on Thursday, September 25, 2025 at 05:00 PM;
 v. Members who are holding shares in physical form or who have not registered their email

addresses and any person who acquires the shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date

i.e. Friday, September 19, 2025 may obtain the log-in ID and password by sending

a request at enotices@in.mpms.mufg.com;
Members may note that: (a) the remote e-voting shall be disabled by MUFG Intime

beyond 05:00 PM on Thursday, September 25, 2025 and once the votes on the resolution

is cast by the member, the member shall not be able to change it subsequently; (b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in

the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again; (c) the facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM facility, who have not

cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM; (d) only persons whose name are recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and (e) the voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity

share capital of the Capital as on Friday, September 19, 2025 being the cut- off date for

Private Limited (the "Remote e-voting"). A**ll** the Members are hereby informed that:

voting by electronic means:

CIN No. L32000MH1983PLC030400

देनांक : १२.०९.२०२५

अर्जदारांची नावे १. हेमल वसंतराय मेहत पदसिद्ध भागीदा सदर्शन केमफार्मा इंडिया एलएलप २. सचिन वसंतराय मेहता पदसिद्ध भागीदा डीपीआयएन : ०२२१११७८ सुदर्शन केमफार्मा इंडिया एलएलपी

जाहीर नोटीस तमान जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते र्क माझ्या अशिलाकडून संदिनका क्र.203, दुसरा मजला. अरुणा अपार्टमेंट. विशाल नगर. अंबाडी रोड, वसई रोड (प), जि. पालघर 401202, या मिलकतीशी संबंधित में वनमाली आणि कं आणि श्री. इनासीनो पीटर फर्नांडीस यांच्यात दिनांक 30/11/1988 दस्त क्र. वसई-छापील 2906-1988 रोजी झालेल्या करारनाम्याची मव प्रत सोबत रजिटेशन पावतीची मूळ प्रत दस्तऐवज हरवले आहेत. सदर दस्तऐवजांच्या मुळ प्रती कोणासही सापडल्यास आमच्या खालील पत्त्यावर ताबडतोब सुपूर्द कराव्यात. कोणत्याही व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचन प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांत पुष्टियर्थ

दिनांक: 14/09/2025 स्थळ : वसई (प) वकील: श्री. शारुख एस. शैख

दुकान नं. ७, तळ मजला, अगरवाल पीस हेवन, भाभोला, वसई रोड (प), ता.वसई, जि. पालघर 401202

कागदपत्रासोबत आमच्या खाली उल्लेखिलेल्या

पत्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा असे

दावे त्यागित. अधित्यागित समजण्यात येतील

जाहिर सूचना

परिशिष्ट-१६ (उपनियम क्र.३४ अंतर्गत) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मत सदस्याच्या शेअर्सच्या हस्तांतरणावर आणि हत्यांवरील दावे किंवा आक्षेप मागवणारे सूचनेचे स्वरूप.

मी. खाली स्वाक्षरी करणारा. श्रीमती शोभा गरुनाथ नाईव आणि श्री. राजेश गुरुनाथ नाईक यांचे प्रतिनिधित्व करणार वकील आहे. मी एका सदस्याच्या मृत्युनंतर सोसायटीमधी शेअर्स आणि हितसंबंधांच्या हस्तांत

करत आहे. दिवंगत श्री. गुरुनाथ एम. नाईक (माझे क्लायंट पती मुलगा) हे सोसायटीचे प्रामाणिक सदस्य होते, त्यांच्याकडे फ्लॅट क्रमांक बी/१२, दुसरा मजला, मंगला दर्शन सहकारी गृहिनमाण संस्था लिमिटेड, बिगर-कृषी (एनए) प्लॉट आणि भर्ते क्रमांक ३१२, हिस्सा क्रमांक (भाग), प्लॉट क्रमांक ५ आणि ६, एम. बी. इस्टेट, विरार पश्चिम - ४०१३०३, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र आहे.

सोसायटी नोंदणी क्रमांक टीएनए/व्हीएसआय/एचएसजी, टीसी/३९७४/१९९०-९१, दिनांक २५/०२/१९९१ आहे दिवंगत श्री गुरुनाथ एम. नाईक यांचे २७/१२/२०२१रोर्ज निधन झाले.

११/०६/१९९८रोजीच्या डॉकेट क्रमांक BBB-2209/98 अंतर्गत नोंदणीकृत पुष्टीकरण करार ०६/०८/२०२५ रोजीच्या रिलीज करा, दस्तऐवज क्रमांक VSI5/15279/2025; ०६/०८/२०२५ रोजीच्या नोंदणीकृत पॉवर ऑफ ॲटर्मी, डॉकेट क्रमांक VSI-5-15280-2025 आणि १२/०८/२०२५ रोजीच्या डॉकेट क्रमांक VSI-5-15446-2025 अंतर्गत नोंद्णीकृत विक्री करार – हे तीन व्यवहार नव्याने अंमलात आणले आहेत. ज काही आक्षेप असतील तर कृपया त्यानुसार कळवा. दिवंगत श्री. गुरुनाथ एम. नाईक यांनी नामांकन केले नाही किंवा मृत्युपत्र अंमलात आणले नाही. आमच्या क्लायंट, श्रीमर्त) भा गरुनाथ नाईक आणि श्री. राजेश गरुनाथ नाईक यांनी पुष्टी केली आहे की वरील फ्लॅट क्रमांक m B-12 कोणत्याह

याद्वारे असे नमूद केले जाते की आमच्या क्लायंट, श्रीमर्त शोभा गुरुनाथ नाईक आणि श्री. राजेश गुरुनाथ नाईक हे सदर मालमत्तेच्या संदर्भात सोसायटीचे इच्छुक सदस्य आहेत म्हणून, मी, खाली स्वाक्षरी करणारा वकील, या प्रकरणाशी संबंधित दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोसायटीच् इच्छुक सदस्य म्हणून पुढे येऊन त्यांचा दावा सादर करण्या

गरांपासून मुक्त आहे.

आमचे क्लायंट मृत सदस्याच्या शेअर्स आणि सोसायटीच्या भांडवलात किंवा मालमत्तेतील हितसंबंधांच्य हस्तांतरणाबाबत सर्व कायदेशीर वारसांकडून किंवा इतर दावेदारांकडून दावे किंवा आक्षेप मागवतात. असे दावे किंवा आक्षेप ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ११

दिवसांच्या आत सादर करावेत आणि त्यांच्यासोबत संबंधि कागदपत्रे आणि आधारभूत पुरावे सादर करावेत. जर निर्धारित वेळेत कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झात नाहीत, तर असे कोणतेही दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत, असे गृहीत धरले जाईल. अशा परिस्थितीत सोसायटीच्या उपनियमानुसार, माझ्या क्लायंटच्या नावे मृत सदस्याचे शेअर्स आणि हितसंबंध हाताळण्याचे स्वातं

दावेदार ही सूचना प्रकाशित झाल्यापासून वर उल्लेखि कालावधी संपेपर्यंत माझ्या कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी थेट मोबाईलद्वारे संपर्क साधू शकतात.

> अंड. मनोजकुमार आय. सिन्ह क-१, सॅटिम सेंटर सीएचएसएल एम.बी. इस्टेट, विरार पश्चिम - ४०१३०३ तालुका वसई, जिल्हा: पालघ मोबाडल ९८९०२२९४०७

श्री नारायण गुरु को – ऑप बँक लि. मुख्य कार्यालयः श्री नारायण नगर, पी.एल. लोखंडे मर्ग ने मुख्य कार्यालय: श्री नारायण नगर, पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर पश्चिम, मुंबई-४०००८९ संपर्कः ८४५१९१०५०६, ईमेलः headoffice@sngcbank.com

नियम ८(१) अन्वये ताबा सूचना – स्थावर मालमत्तेकरिता

अर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) २००२ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ ५४/२००२) अंतर्गत **श्री नारायण गुरु को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २०.०६.२०२५ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता **श्री** सुरेश रामभाऊ पाटील आणि जामिनदार १) श्री. विनोद तुलिशराम तांबे व जामिनदार २) श्रीमती प्रतिभा सरेश **पाटील** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.४९,८१,४०५/**- (रुप**ये **एकोणपन्नास लाख एक्याऐंशी हजार चारशे पाच फक्त)** तसेच ०**१.०६.२०२५** पासून व्याज व शुल्क जम करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार व जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा २

विशेषतः कर्जदारः जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताई त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **श्री नारायण गरु को-ऑपरेटिङ** बँक लिमिटेड यांच्याकडे रक्कम व अधिक त्यावरील व्याज व शुल्क जमा करावे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन (प्रतिभुत मालमत्ता)

श्री. सुरेश रामभाऊ पाटील यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१०१ व १०२, क्षेत्र १२८० चौ.फु. (बिल्टअप), १ल मजला, औदुंबर पॅलेस कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, उल्हासनगर जमीन सर्व्हे सीटीएस क्र.२०६०२ ते २०६०४ मराठा सेक्शन ३२, उल्हास स्कूल समोर, स्टेशन रोड, उल्हासनगर-४२१००४, जिल्हा ठाणे, उल्हासनग हानगरपालिकेच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. तसेच सदर जागेला संलग्न सर्व सुविधा ामायिक क्षेत्र वापरण्याचे अधिकार आणि सदर फ्लॅटला संलग्न सदस्यत्वासह सदर जागेत उपलब्ध असलेली

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०९.२०२५

प्राधिकृत अधिकारी सरफायसी कायदा, २००२

PUBLIC NOTICE

The Building having C.S.No.817 of Girgaum Division, D-ward, Ward No. D-1980-81(1-2), Situated at 22-28, Khetwadi 7th Lane Mumbai – 400 011 known as "HANUMAN NIVAS" is proposed for redevelopment under the benefit of D.C. Regulation Section 33(7) of DCPR 2034 as per the direction of Govt. of Maharashtra in Housing Department. The List of Tenants/Occupants are published herewith of the above mentioned property.

I . ັ		Name of fortaints Name of Occupants 1.1991					030
Αf	ter Clubbing/				Shop	No.	R/NR
Re	ejected "						
	Mr.Ketan Bha		Mr.Ketan Bharat Sheth		GR	1	R
2	Mr.Chandrika	Prasad Rameshwar	Mr.Chandrika Prasad Ramesl	GR	2	R	
	Gupta		Gupta				
	Lalitha Devid		Prerna Paresh Dalal	GR	3	R	
4	Mrs.Mayna B	havin Zota	Mrs.Mayna Bhavin Zota	GR	4	R	
5	Mrs.Sushila N	Narendra Raviada	Mrs.Sushila Narendra Rayjad	GR	5	R	
6	Mr.Ramshanl	kar Rameshwar Gupta	Mr.Ramshankar Rameshwar	a GR	6	R	
7	M/s.TJA REA	LTY LLP	M/s.TJA REALTY LLP	GR	7	R	
	Bhupendra K				GR	7A	R
9	Mrs. Manju C	hetansingh Rathod	Mrs. Manju Chetansingh Rathod			8	N.R.
10	Govind Prish	neshwar Jha	Jha Kept in Abevance				RN.R.

GR Out- N.R. I1 Kept in Abeyance J.K.Trading Corporation FIRST FLOOR 12 Mrs.Madhu Bharat Choudhary Mrs.Madhu Bharat Choudhary 13 Mr. Paresh J. Mehta & Mr. Hitesh Mr. Paresh J. Mehta & Mr. Hitesh 10 J. Mehta J. Mehta 14 Mr. Dinesh Ramjanam Tripathi Mr. Dinesh Ramjanam Tripathi 15 Mr. Divya Khangararam Purohit Mr. Divya Khangararam Purohit 16 Mrs.Sonali Kalpesh Shah Mrs.Sonali Kalpesh Shah 12A Vinodkumar Jabarmal Jain & (Rm. Mrs. Pinky Vinodkumar Jain 18 Mr. Kaluchand Gangadasji Sanghy Vinodkumar Jabarmal Jain & 14

19 Mr.Jayesh Babulal Jain Mrs. Pinky Vinodkumar Jain Mr. Kaluchand Gangadasji Sangh 15 Mr. Jayesh Babulal Jain SECOND FLOOR 20 Mrs.Modi Devina Mrs.Modi Devina 2nd 18 R Mr. Kirtilal Hiralal Modi Mr. Kirtilal Hiralal Modi 2nd 19 | R Mr. Rajnikant L Shah Mr.Rajnikant L Shah 2nd 20 R 23 Mr. Ajay Seventilal Dosani Mr. Ajay Seventilal Dosani 4 Mrs.Ámita Ashwin Bhansali & Mrs.Amita Ashwin Bhansali & 2nd 21 2nd 22 R Mr. Ashwin Jayantilal Bhansali Mr. Ashwin Jayantilal Bhansali 25 Mrs. Sonal Mukesh Mehta Mrs.Sonal Mukesh Mehta 26 Mr. Rajendra Rasiklal Shah Mr.Rajendra Rasiklal Shah 2nd 23

2nd 24 R 27 Kavin P.Doshi Kokilaben P.Doshi & Kavin P.Doshi Kokilaben P.Doshi & Ruchi Kavin Doshi Ruchi Kavin Doshi

2. M/s. TJA REALTY LLP, having address at Rubberwala House, Dr.Nair Road, Agripada,

Any objection received after the lapse of the above said period will not be considered

[Published by Developer] Date: 14-09-2025



INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD.

साआयएन : L45200MH2002PLC136779

नोंदणीकृत कार्यालय: २१०२, २१वा मजला, प्लॉट-६२, केसर इक्विनॉक्स

दर.: + ९१ ०२२ २४१४२७७६ ई-मेल: investorrelations@mepinfra.com वेबसाइट: www.mepinfra.com

						(રુ. ભાखાત
अ.	तपशील		तिमाहीअखेर		वर्षः	भखेर
क्र.		रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	वर्ष	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
0	Theres has now said	(लखापसाक्षत)			(लखापसाक्षत)	
۶. ۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न	8585.00	\$255.0\$	7799.88	07.5085	रद्ख्य्य.द्
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	५८७३०.९५	३८३२.६८	८१८६.५७	७३५४७.३८	२४६८३.१८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	६२२४४.२५	१०४४९.४४	७४४२.२४	८४८७९.८४	२६७०५.९३
٧.	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	६२७२९.१४	१०७५६.८२	७४५३.४९	८५९०३.०६	२६७५४.३५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	७१३१७.०९	११६३६.६४	६५३५.७९	८८०९७.४२	२२५२२.०९
ξ.	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१८६१९.६१	१८६१९.६१	१८३४४.६१	१८६१९.६१	१८३४४.६१
७ .	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	_	_	-	-१५२४८३.१४	६५००८.५३
८.	नक्त संपत्ती	-	-	-	-१३३८६३.५३	४६६६३.९२
۲.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडितपरिचालनाकरिता)* (तिमाही व नऊमाहीअखेर कालावधीकरिता अवार्षिकीकृत)*					
	अ) मलभत :	33.88	4.८२	3.0E	४६.१४	१४.५८

- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट् www.me{infra.com) वर उपलब्ध आहे.
- वरील लेखापरीक्षित तिमाही व वर्षअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे संचालक मंडळ व आयआरपी यांच्याद्वारे त्यांच्या दि. ११.०९.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये पनरावलोकन करण्यात आले होते. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व

(a. Midia)									
		तिमाहीअखेर	वर्षअखेर						
तपशील			३१.०३.२०२३		३१.०३.२०२३				
	रोजी संपलेली	रोजी संपलेली	रोजी संपलेली	रोजी संपलेले	रोजी संपलेले				
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष				
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)				
गरिचालनातून एकूण उत्पन्न	२६०३.८७	१११०.५८	२४३३.९२	६०५५.३४	७२१४.५०				
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) नफा / (तोटा)									
करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	६३५७.०२	३२९९.२६	७००२.४१	६९७५६.३८	१३१४५.२४				
अन्य सर्वसमावेशक उत्पन्नापूर्वी करपश्चात नफा /(तोटा)	६०३५७.०२	९२२०.३५	७००२.४१	७५६७७.४६	१३१४५.२४				
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६०४८९.८४	९२८१.८३	६९७३.६९	७५७३०.२०	१३१४०.१४				
(कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व									
अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)									

रवींद्र कुमार गोयल ठराव अधिकारी आयबीबीआय नोंदणीकरण क्र. : IBBI/IPA -001/IP - P - 02019/2020-2021/13098

सर भालचंद्र मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (पू.), मुंबई - ४०० ०१४.

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

						(
अ.	तपशील		तिमाहीअखेर			ग्खेर
क्र.		38.03.2028	38.82.2023	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
		रोजी संपलेली	रोजी संपलेली	रोजी संपलेली	रोजी संपलेले	रोजी संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
		(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	४१४१.००	१८९१.०३	२२५५.४४	८४७८.९०	२६७०५.६०
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	५८७३०.९५	३८३२.६८	८१८६.५७	७३५४७.३८	२४६८३.१८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६२२४४.२५	१०४४९.४४	७४४२.२४	८४८७९.८४	२६७०५.९३
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)					
٧.	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा)	६२७२९.१४	१०७५६.८२	७४५३.४९	८५९०३.०६	२६७५४.३५
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)					
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	७१३१७.०९	११६३६.६४	६५३५.७९	८८०९७.४२	२२५२२.०९
	(कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व					
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश))				
ξ.	प्रदानित समभाग भांडवल					
	(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१८६१९.६१	१८६१९.६१	१८३४४.६१	१८६१९.६१	१८३४४.६१
७.	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)					
	गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	-	-	-	-१५२४८३.१४	६५००८.५३
८.	नक्त संपत्ती	-	-	-	-१३३८६३.५३	४६६६३.९२
۶.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)					
	(अखंडित व खंडितपरिचालनाकरिता)* (तिमाही व					
	नऊमाहीअखेर कालावधीकरिता अवार्षिकीकृत)*					
	अ) मूलभूत :	३३.६९	4.८२	४.०६	४६.१४	
ı	ब सौम्यीकत :	33.88	4.7.5	30.X	X8.8X	8X.4/

टीपा:

- वरील विवरण हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व
- वर्षाकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार भारतीय लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस)
- सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत तयार करण्यात आले आहेत. स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची महत्त्वाची आकडेवारी

		तिमाहीअखेर	वर्षअखेर		
तपशील	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	२६०३.८७	१११०.५८	२४३३.९२	६०५५.३४	७२१४.५०
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) नफा / (तोटा)					
करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	६३५७.०२	३२९९.२६	७००२.४१	६९७५६.३८	१३१४५.२४
अन्य सर्वसमावेशक उत्पन्नापूर्वी करपश्चात नफा /(तोटा)	६०३५७.०२	९२२०.३५	७००२.४१	७५६७७.४६	१३१४५.२४
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	६०४८९.८४	९२८१.८३	६९७३.६९	७५७३०.२०	१३१४०.१४
					2 (22)

ठिकाण : मुंबई दिनांक : १२.०९.२०२५

vii. Details of the process/ method of casting votes by Members are included in the AGM

- viii. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://instavote.linkintime.co.in or call on 022-49186000 or write to the Company Secretary at the email ID compliance@accedere.io.
- Members holding shares in Demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP")
- Members can send their request by providing their Folio No. in case of shares held in Physical Mode or DPID-CLID in case of Demat Mode (16 digit DPID + CLID in case of NSDL or 16-digit beneficiary ID in case of CDSL), for receipt of AGM Notice and Annual Report for FY 2023-24 in electronic mode on email ID compliance@accedere.io.
- In case of any grievances connected with facility for voting by electronic means please send an email to enotices@in.mpms.mufg.com or call on 022-49186000 or may write to the Company Secretary at the email ID compliance@accedere.io.

Place: Mumbai Date: 14th September, 2025

Neelam Purohit